

राज्य उत्पादन शुल्क विभागातील उप आयुक्त
(गट-अ) (व.श्रे.) संवर्गातील अधिकाऱ्यांची
दि.१.१.२०१६, दि.१.१.२०१७, दि.१.१.२०१८
व दि.१.१.२०१९ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता
यादी.

**महाराष्ट्र शासन
गृह विभाग**

शासन परिपत्रक क्र.इएसटी-१७१८/प्र.क्र.२३९/ राउशु-१

मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

दि.१८ फेब्रुवारी, २०२०.

वाचा:

- १) शासन परिपत्रक, गृह विभाग, क्र. इएसटी-१७१७/प्र.क्र.७८/राउशु-१, दि.१४.०७.२०१७.
- २) शासन आदेश, गृह विभाग क्र. इएसटी-२७१४/प्र.क्र.२४३/राउशु-१, दि.३०.०७.२०१५.
- ३) शासन आदेश, गृह विभाग क्र. इएसटी-२७१५/प्र.क्र.१४/राउशु-१, दि.०१.०९.२०१५.
- ४) शासन आदेश, गृह विभाग, क्र. इएसटी-२७११/प्र.क्र.२६७/राउशु-१, दि.१९.०९.२०१८.
- ५) शासन परिपत्रक, गृह विभाग, क्र. इएसटी-१७१८/प्र.क्र.२३९/ राउशु-१, दि.१९.११.२०१८.

परिपत्रक :-

राज्य उत्पादन शुल्क विभागातील उप आयुक्त (गट-अ) (व.श्रे.) या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१५ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी संदर्भ क्र. १ येथील दि.१४.०७.२०१७ च्या परिपत्रकान्वये प्रसिद्ध केली होती. उप आयुक्त (गट-अ), राउशु या संवर्गामध्ये नियमित पदोन्नतीबाबत संदर्भ क्र.३ येथील दि.०१.०९.२०१५ चे आदेश विचारात घेउन सदर संवर्गाची दि.०१.०१.२०१६ रोजीची तात्पुरती अतिरिक्त सेवा जेष्ठता यादी संदर्भ क्र.५ येथील दि.१९.११.२०१८ च्या परिपत्रकान्वये प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परिपत्रकान्वये सेवाज्येष्ठता यादीतील काही आक्षेपाबाबत १५ दिवसांत शासनास प्रतिवेदन सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रतिवेदनांचा विचार केला जाणार नाही असे नमूद करण्यात आले होते. अद्याप सेवाज्येष्ठतेबाबत कोणत्याही हरकती/आक्षेप अप्राप्त आहे.

उप आयुक्त (गट-अ) (व.श्रे.), राउशु संवर्गातील अधिकारी श्री. वाय. पी. सावंत यांना उप आयुक्त (व.श्रे.) (गट-अ), राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या सन २००७-०८ च्या निवडसूचीतून अनुज्ञेय असलेला पदोन्नतीचा दि.२५.०६.२००७ हा मानीव दिनांक म्हणून प्रदान करण्याबाबत दि.१९.०९.२०१८ रोजी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे दि.०१.०१.२०१५ च्या अंतिम सेवाज्येष्ठता यादीतील श्री.सावंत यांचे अ.क्र.४ येथील सेवाज्येष्ठतेच्या स्थानामध्ये बदल करण्यात येउन त्यांना अ.क्र.२ येथील अधिकारी श्री. टी. आर. साळूंखे यांचे नंतर अ.क्र.२-अ येथे दर्शविण्यात येत आहे.

उप आयुक्त (गट-अ), राउशु या संवर्गामध्ये दि.०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये कोणतीही नवीन नियुक्ती करण्यात आलेली नाही.

उप आयुक्त (गट-अ) (व.श्रे.), राउशु संवर्गाची दि.१.१.२०१६, दि.१.१.२०१७, दि.१.१.२०१८ व दि.१.१.२०१९ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी सोबत जोडली आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, म.रा., मुंबई यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर सेवाज्येष्ठता यादी संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२००२१८१५४२१५९९२९ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत: वरीलप्रमाणे.

(यु. ब. अजेटराव)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत माहितीस्तव तथा कार्यवाहीस्तव,

- १) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) राउशु-१, निवडनस्ती.

शासन परिपत्रक, गृह विभाग क्रमांक इएसटी-१७१८/ प्र.क्र.२३९/राउशु-१, दिनांक- १८ फेब्रुवारी, २०२० चे सहपत्र
उपआयुक्त (वरीष्ठ श्रेणी) (गट-अ), राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.१.१.२०१६, दि.१.१.२०१७,
दि.१.१.२०१८ व दि.१.१.२०१९ रोजीची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठतासूची.

| अ. क्र. | ज्येष्ठता क्रमांक | नाव | प्रवर्ग | जन्मतारीख | शासन सेवेत नियुक्ती दिनांक | सध्याच्या पदावरील नियुक्तीचा मार्ग | ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक | सेवानिवृत्तीचा दिनांक | अभिप्राय |
|------------------------------------|----------------------|----------------------------|---------|------------|----------------------------------|---|--|--------------------------|--|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
| १ | १ | श्रीमती टी. एस. दांडेकर | खुला | २३.०७.१९६३ | १७.०८.१९८९ | पदोन्नतीने | ३०.०३.२००७ | ३१.०७.२०२१ | सह आयुक्त पदावर पदोन्नत |
| २ | २ | श्री. टी.आर. साळूंखे | खुला | २०.०६.१९६१ | १७.०८.१९८९ | पदोन्नतीने | २५.०६.२००७ | ३०.०६.२०१९ | सेवानिवृत्त |
| २-अ | ३ | श्री. वाय.पी. सावंत | खुला | ०१.०१.१९६८ | १०.०४.१९९७ | पदोन्नतीने | २५.०६.२००७ | ३१.१२.२०२५ | उप आयुक्त पदाचा मानीव दिनांक प्रदान. |
| ३ | ४ | श्री. के.एस. पवार | खुला | ०६.०३.१९५७ | १७.०८.१९८९ | पदोन्नतीने | ४.०९.२००९ | ३१.०३.२०१५ | सेवानिवृत्त |
| ४ | ५ | श्री. वाय.एम. पवार | अ.ज. | ०१.०६.१९६४ | २५.०४.१९९७ | पदोन्नतीने | १८.०३.२०११ | ३१.०५.२०२२ | |
| ५ | ६ | श्री. पी. एच. पवार | विजा-अ | २०.०५.१९७५ | १९.१२.१९९८ | पदोन्नतीने | १८.०३.२०११ | ३१.०५.२०३३ | |
| ६ | ७ | श्री. एस.एन. चव्हाण | खुला | ०१.०६.१९६८ | १०.०४.१९९७ | पदोन्नतीने | १.०६.२०१२ | ३१.५.२०२६ | |
| ७ | ८ | श्री. ए.एन. ओव्हाळ | अजा | ०१.०६.१९६७ | १९.१२.१९९८ | पदोन्नतीने | २७.१२.२०१३ | ३१.०५.२०२५ | |
| ८ | ९ | श्री. पी. पी. सुर्वे | खुला | १४.११.१९७४ | १९.१२.१९९८ | पदोन्नतीने | ०१.०४.२०१५ | ३०.११.२०३२ | |
| ९ | १० | श्रीमती संगीता दरेकर | खुला | २५.१२.१९६८ | १९.१२.१९९८ | पदोन्नतीने | ३१.०७.२०१५ | ३१.१२.२०२६ | |
| १० | ११ | श्रीमती यु. आर. वर्मा | खुला | २१.११.१९६७ | १९.१२.१९९८ | पदोन्नतीने | २९.०८.२०१५ | ३०.११.२०२९ | उप आयुक्त पदावर तदर्थ पदोन्नत दि.२९.०८.१५ |
| खंड दि.०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१६ | | | | | | | | | |
| निरंक | | | | | | | | | |
| खंड दि.०१.०१.२०१७ ते दि.३१.१२.२०१७ | | | | | | | | | |
| निरंक | | | | | | | | | |
| खंड दि.०१.०१.२०१८ ते दि.३१.१२.२०१८ | | | | | | | | | |
| निरंक | | | | | | | | | |

(यु. ब. अजेटराव)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.